



Date: June 27, 2020

<p>The Manager, Corporate Relationship Department, Bombay Stock Exchange Limited 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400001 Kind Attn: Mrs. Bharati Bhambwani</p>	<p>The Manager, Listing Department, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (E) Mumbai – 400051</p>
--	--

Sub: News paper advertisement on Rescheduling of the Board Meeting Notice

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith the copies of the Rescheduling of the Board Meeting notice published in the following newspapers:

- Financial Express (National daily newspaper – All India English Edition), on June 27, 2020.
- Mumbai Lakshadeep (Marathi newspaper – Marathi Edition), Mumbai on June 27, 2020

It is requested to take this intimation on record and acknowledge receipt of the same.

Due to closure of office operations, this intimation is filed under Sd/-.

Thanking you

Yours sincerely,
For **Cinevista Limited**

Sd/-
Kilpa Goradia
Company Secretary

Encl.: As above

NOTICE OF THE 26th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING, BOOK CLOSURE AND FINAL DIVIDEND

NOTICE is hereby given that the Twenty-Sixth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, July 23, 2020 at 11.00 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for conveying the AGM.

As one of the measures to contain the spread of the Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA"), has vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM(s) through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), SEBI Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC/OAVM.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020, Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company's Depositories. Shareholders who have not registered their email address and in consequence the Annual Report, Notice of AGM and e-voting notice could not be serviced, may also temporarily provide their email address and mobile number to the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited, by clicking the link: https://ins.kfintech.com/email_registration/ for sending the same. Shareholders are requested to follow the process as guided to capture the email address and mobile number for sending the soft copy of the notice and e-voting instructions along with the User ID and Password. In case of any queries, shareholder may write to enrward.ns@kfintech.com.

Members may note that the Notice of the 26th AGM and the Annual Report 2019-20 will also be available on the Company's website www.jsw.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing the remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting during the AGM ("e-voting") to those Members who will be present in the AGM through Video Conferencing OAVM / facility and have not cast their vote through remote e-voting. Detailed procedure for remote-voting/e-voting for shareholders holding shares in Dematerialized mode, Physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice of AGM.

Pursuant to Section 91(1) of the Companies Act, 2013, the Shareholders may note that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 8th July, 2020 to 10th July, 2020 (both days inclusive) for the purpose of determining entitlement of members for the payment of Dividend for the financial year ended March 31, 2020, if declared at the Meeting. The final dividend, once approved by the shareholders in the ensuing AGM will be paid electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts/ cheques will be sent out to their registered addresses once the postal facility is available. Shareholders holding shares in physical form are requested to send their NECS Mandate Form in the format available for download on the Company's website www.jsw.in, duly filled in, under the signature of the Sole/First/only holder, to the Registrars and Share Transfer Agent of the Company - KFin Technologies Private Limited (KFin). In case of Equity Shareholders holding shares in Electronic form, the NECS Mandate Form will have to be sent to the concerned Depository Participants (DPs) directly.

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct income tax at source (TDS) from dividend paid to shareholders, wherever applicable, at prescribed rates, including applicable surcharge and cess. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof.

To enable the Company to determine the appropriate TDS / withholding tax rate applicability, shareholders are requested to upload the requisite documents with the Registrar and Transfer Agent viz. KFin Technologies Private Limited ("RTA") at <https://ins.kfintech.com/form15> not later than 7th July 2020. No communication on the tax determination / deduction shall be entertained thereafter. The shareholders are requested to update their PAN with the Company / Karvy (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode).

For JSW Steel Limited
 Sd/-
 Lancy Varghese
 Company Secretary

Place : Mumbai
 Date : June 26, 2020

tanla
TANLA SOLUTIONS LIMITED
 Corporate Identity Number (CIN): L72200TG1995PLC021262
 Registered Office: Tanla Technology Centre, Hitech City Road, Madhapur, Hyderabad - 500 081
 Tel No.: +91 40 4009 9999 | Fax No.: +91 40 2312 2999 | Website: www.tanla.com | E-mail: investorhelp@tanla.com
 Contact Person: Ms. Seshanuradha Chava, Vice President - Legal & Secretarial

FOR THE ATTENTION OF THE ELIGIBLE SHAREHOLDERS OF TANLA SOLUTIONS LIMITED ("COMPANY") IN RELATION TO THE BUYBACK OF NOT EXCEEDING 1.90 LAKHS (ONE CRORE NINETY LAKHS TWELVE THOUSAND THREE HUNDRED AND FORTY FIVE ONLY) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF THE COMPANY OF THE FACE VALUE OF INR 1/- (INDIAN RUPEE ONE ONLY) EACH, REPRESENTING 12.49% OF THE EXISTING ISSUED, SUBSCRIBED AND PAID-UP EQUITY SHARES OF THE COMPANY, FROM ALL ELIGIBLE SHAREHOLDERS (EQUITY SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE, BEING JUNE 10, 2020) ON A PROPORTIONATE BASIS, THROUGH THE TENDER OFFER PROCESS, AT A PRICE OF INR 81/- (INDIAN RUPEES EIGHTY ONE ONLY) PER EQUITY SHARE, PAYABLE IN CASH, FOR AN AGGREGATE MAXIMUM AMOUNT OF INR 154,00,00,000/- (INDIAN RUPEES ONE HUNDRED AND FIFTY FOUR CRORES ONLY) EXCLUDING THE TRANSACTION COSTS UNDER THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (BUY-BACK OF SECURITIES) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI BUYBACK REGULATIONS").

This advertisement ("Advertisement") is being issued by the Company pursuant to and in compliance with the Securities and Exchange Board of India ("SEBI") circular bearing number SEBI/CIR/CFD/DCR1/CIR/P/2020/83 dated May 14, 2020 ("Relaxation Circular") to supplement the public announcement dated May 26, 2020 that was published by the Company on May 27, 2020 in all editions of the English national daily newspapers, namely Business Standard and Financial Express, in all editions of the Hindi national daily newspapers, namely Business Standard and Jansatta, the Hyderabad edition of the Hindi daily newspaper, namely, Daily Hindi Milap and the Hyderabad edition of the Telugu daily newspaper, namely, Namaste Telangana, and the Letter of Offer dated June 25, 2020 ("Letter of Offer").

- Capitalised terms used in this Advertisement and not defined herein shall have the same meaning as ascribed in the Letter of Offer.
- COMPLETION OF DISPATCH**
 In terms of the Relaxation Circular and in light of the COVID-19 situation, the Letter of Offer along with the Tender Form has been electronically dispatched to all the Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date and whose email IDs have been registered with the depositories/ Company, by June 26, 2020. The Company has not undertaken and will not undertake any physical dispatch of the Letter of Offer in compliance with the Relaxation Circular.

- AVAILABILITY OF LETTER OF OFFER AND TENDER FORM**
 The Letter of Offer along with the Tender Form will be available on the website of the Company (i.e., www.tanla.com), the Manager to the Buyback (i.e., www.hdfcbank.com) and the Registrar to the Buyback (i.e., <https://karisma.kfintech.com/buybackoffer.aspx>) in addition to the websites of BSE Limited (i.e., www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (i.e., www.nseindia.com).

- Eligible Shareholders who have not registered their email IDs with the depositories/the Company, and who want to know their entitlement can do so by accessing the website of the Registrar to the Buyback at <https://karisma.kfintech.com/buybackoffer.aspx>.**

Further, in case of non-receipt of the Letter of Offer, Eligible Shareholders holding Equity Shares may participate in the Buyback by providing their application in writing on plain paper:

- In case of Demat Shares:** signed by Eligible Shareholder or all Eligible Shareholders (in case Equity Shares are in joint name), stating name and address of Eligible Shareholders, number of Equity Shares held as on the Record Date, Client ID number, DP Name/ ID, beneficiary account number and number of Equity Shares tendered for the Buyback. For further process, please refer to paragraph 21.23 titled "Procedure to be followed by Eligible Shareholders holding Demat Shares" on page 43 of the Letter of Offer.

- In case of Physical Shares:** signed by Eligible Shareholder or all Eligible Shareholders (in case Equity Shares are in joint name) stating name, address, folio number, number of Equity Shares held, share certificate number, number of Equity Shares tendered for the Buyback and the distinctive numbers thereof, bank account details together with the original share certificate(s), copy of Eligible Shareholders PAN card(s) and executed Form SH-4 in favour of the Company. For further process, please refer to paragraph 21.24 titled "Procedure to be followed by Eligible Shareholders holding Physical Shares" on page 44 of the Letter of Offer.

3. BRIEF SCHEDULE OF ACTIVITIES

S.No.	Particulars	Day	Date
1.	Buyback Opening Date	Wednesday	July 1, 2020
2.	Buyback Closing Date	Tuesday	July 14, 2020
3.	Last date of receipt of completed Tender Form and other specified documents including physical certificates (if and as applicable) by the Registrar to the Buyback	Thursday	July 16, 2020
4.	Last date of completion of settlement of bids by the Clearing Corporation on the Stock Exchanges	Thursday	July 23, 2020
5.	Last date of extinguishment of the Equity Shares bought back	Thursday	July 30, 2020

Note: Where last dates are mentioned for certain activities, such activities may take place on or before the respective last dates.

4. CONTACT DETAILS

In case of any queries, including for receiving the Letter of Offer and Tender Forms, please reach out to any of the below:

COMPANY	REGISTRAR TO THE BUYBACK	MANAGER TO THE BUYBACK
tanla TANLA SOLUTIONS LIMITED Tanla Technology Centre, Hitech City Road, Madhapur, Hyderabad - 500 081 Tel. No.: +91 40 4009 9999 Fax No.: +91 40 2312 2999 Contact Person: Ms. Seshanuradha Chava Vice President-Legal & Secretarial Email: investorhelp@tanla.com Website: www.tanla.com	KFINTECH KFIN TECHNOLOGIES PRIVATE LIMITED Selenium, Tower B, Plot No. - 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Hyderabad Rangareddy TG 500032 India Tel No.: +91 40 6716 2222 Fax No.: +91 40 2343 1551 Contact Person: M Murali Krishna Email: tanla.buyback@kfintech.com Website: www.kfintech.com	HDFC BANK We understand your world. HDFC BANK LIMITED Investment Banking Group Unit No. 401 & 402, 4th Floor, Tower B, Peninsula Business Park, Lower Parel Mumbai 400 013 Tel: +91 22 3395 8233 Fax: +91 22 3078 8584 Contact Person: Harsh Thakkar/Ravi Sharma Email: tsl.buyback@hdfcbank.com Website: www.hdfcbank.com

- OTHER INFORMATION**
 (a) The information contained in this Advertisement is in accordance with the Relaxation Circular.
 (b) Details relating to the procedure for tendering the Equity Shares are more particularly set out in the Letter of Offer.
 (c) The Advertisement will also be available on the websites of the Company (i.e., www.tanla.com), the Manager to the Buyback (i.e., www.hdfcbank.com) and the Registrar to the Buyback (i.e., <https://karisma.kfintech.com/buybackoffer.aspx>) in addition to the websites of BSE Limited (i.e., www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (i.e., www.nseindia.com).

6. DIRECTORS RESPONSIBILITY
 As per Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board accepts responsibility for all the information contained in this Advertisement and for the information contained in all other advertisements, circulars, brochures, publicity materials etc., which may be issued in relation to the Buyback, and confirms that the information in such documents contain and will contain true, factual and material information and does not and will not contain any misleading information

For and on behalf of the Board of Directors of TANLA SOLUTIONS LIMITED

Sd/- Uday Kumar Reddy Dasari Chairman and Managing Director DIN: 00003382	Sd/- AG Ravindranath Reddy Director DIN: 01729114	Sd/- Seshanuradha Chava Vice President - Legal & Secretarial Membership No.: A15519
--	--	--

Date: June 26, 2020
 Place: Hyderabad

(100% Export Oriented Unit)
 CIN : L74899DL1988PLC031510
 Regd. Office : 1001, 10th Floor, DLF Tower A, Jaspola, New Delhi - 110025
 Ph. : 011-41886169, Fax : 011-26941964, Email : arodehi@arogrite.com, Website : www.arogrite.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2020

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2019
1	Total Income from Operations	4,541.81	18,088.46	4,801.27	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items*)	82.17	517.34	476.41	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	82.17	517.34	476.41	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	46.51	360.62	346.06	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	21.99	327.35	336.76	
6	Equity Share Capital	1,530.00	1,530.00	1,530.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		16,618.67		
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)-				
A. Basic:		0.14	2.14	2.20	
B. Diluted:		0.14	2.14	2.20	

Note:
 (A) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results is available on the websites of the Stock Exchange(s), www.bseindia.com, and www.nseindia.com and the Company's website www.arogrite.com.

For and on behalf of the Board
 Sd/-
 Sunil Kumar Arora
 Managing Director

Place : Hosur, Tamilnadu
 Date : June 26, 2020

UNITED DRILLING TOOLS LIMITED

CIN: L29199DL1985PLC015796
 Regd. Office: 139 A, First Floor, Antriksh Bhawan, 22, Kasturba Gandhi Marg, New Delhi-110001
 E-mail id: comspect@utdtdl.com, Website: www.utdtdl.com Phone No. 0120-4213490, Fax No. 0120-2462674

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2020

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2019
1	Total Revenue (I+II)	2316.85	3422.00	2422.02	11466.90
2	Profit before Exceptional and Extraordinary items and tax (III-IV)	872.81	1652.95	1203.64	5275.42
3	Profit before Extraordinary items and tax	872.81	1652.95	1203.64	5275.42
4	Profit before Tax	872.81	1652.95	1203.64	5275.42
5	Net Profit after Tax	813.48	1356.96	1273.55	4521.80
6	Total Comprehensive Income for the period, net of tax	810.19	1355.95	1269.57	4515.46
7	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	2030.31	2030.31	2030.31	2030.31
8	Reserves excluding Revaluation Reserve	14380.49	-	11137.35	14380.49
9	Earning Per Share (for Continuing Operations)				
(a) Basic		3.99	6.68	6.25	22.24
(b) Diluted		3.99	6.68	6.25	22.24
10	Net Worth			16410.81	13167.66

- Notes:-
- The Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016 and the other accounting principles generally accepted in India.
 - The Company's business activities falls within a single business segment (Engineering) in terms of Accounting Standard - 17 of ICAI.
 - The Figures of the previous periods have been regrouped and reclassified wherever necessary.
 - The Board has recommended a final dividend of Nil. The interim dividends declared by Board totaling 46% during the financial year will be the total dividend for the financial year 2019-20.
 - The figures for the quarter ended 31st March 2020 are being the balancing figure between audited figures in respect of the full financial year and published year to date figures up to the third quarter of the relevant financial year. Also the figures up to the end of the third quarter had only been reviewed and not subjected to the audit.
 - Given the nature of business of the company and product mix in the respective quarter the result of any quarter may not be a true and/or proportionate reflection of the annual performance of the company. Further quarter to quarter results are also affected by the type of the products manufactured/sold during that quarter.
 - The above financial results have been approved by the Audit Committee & Board of Directors at their meeting held on 26th June, 2020. The audit report of the Statutory Auditors is being filed with the Bombay Stock Exchange. For more details on audited results, visit our website www.utdtdl.com and www.bseindia.com.
- For United Drilling Tools Ltd.
 Sd/-
 Pramod Kumar Gupta
 Managing Director
- Place: Noida
 Date : 26.06.2020

SWARAJ ENGINES LIMITED

CIN: L50210PB1985PLC006473
 Regd. Office: Phase IV, Industrial Area, S.A.S. Nagar (Mohali), Punjab - 160055,
 Tel : 0172-2271620, Fax : 0172-2272731, E-mail: selinvestor@swarajenterprise.com
 Website: www.swarajenterprise.com

NOTICE OF 34th ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of Swaraj Engines Limited ("the Company") will be held on **Monday, 20th July, 2020 at 2:30 P.M.** through video conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice of the 34th AGM. In compliance with the General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the Companies are allowed to hold AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. Hence, the 34th AGM of the Company is being held through VC / OAVM only. Members attending the 34th AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

In accordance with the Circulars, electronic copies of the Notice of the 34th AGM along with the Annual Report for FY 2019-20 have been sent to all the Members whose e-mail IDs are registered with the Company / Depository Participant(s). Members may note that these documents are also available on the Company's website www.swarajenterprise.com, websites of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards - 2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM and during the AGM in respect of the businesses to be transacted at the 34th AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

Members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date, the 13th July, 2020, may cast their vote electronically. The remote e-voting period will commence on 16th July, 2020 at 9.00 a.m. and end on 19th July, 2020 at 5.00 p.m. No remote e-voting shall be allowed beyond the said date and time. Any person who become Member after sending of the Notice of the 34th AGM and holding shares as on the cut-off date i.e. 13th July, 2020 may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Registrar and Share Transfer Agent of the Company at helpdesk@nsdl.co.in. The procedure for obtaining the User ID and password is also provided in the Notice of the 34th AGM.

Members attending the 34th AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall participate at the 34th AGM through VC / OAVM, however, they shall not be eligible to vote at the AGM. The instructions for joining the AGM through VC / OAVM are provided in the Notice of the 34th AGM.

Members may go through the instructions mentioned in Note No. 21 of the AGM Notice related to voting through electronic means (remote e-voting) or visit NSDL's website www.evoting.nsdl.com and in case of queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQ) and/or e-Voting User Manual available at the NSDL's aforesaid website or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at the designated e-mail IDs - evoting@nsdl.co.in or pallavi@nsdl.co.in or telephone nos. i.e. 022-24994545 or 1800-222-990 (Toll-free).

The Members holding shares in physical mode and who have not yet registered / updated their e-mail addresses with the Company are requested to register / update their e-mail addresses by writing to the Company at selinvestor@swarajenterprise.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN and self-attested copy of any document (e.g. Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. The Members holding shares in dematerialised mode are requested to register / update their e-mail addresses with the relevant Depository Participants.

Dividend and Book Closure:
 The shareholders may note that the Board of Directors at their meeting held on 8th May, 2020 has recommended a dividend of Rs. 40.00 per share, subject to the approval of the Members. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and share transfer books will remain closed from 4th July, 2020 to 10th July, 2020 (both days inclusive).

The shareholders may note that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a Company after 1st April, 2020 shall be taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore be required to deduct Tax at Source ("TDS") at the time of making payment of the dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, the shareholders are requested to submit the requisite documents in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 at selinvestor@swarajenterprise.com by 6th July, 2020.

For SWARAJ ENGINES LIMITED
 Rajesh K. Kapila
 Company Secretary

Place : S.A.S.Nagar (Mohali)
 Date : 26.06.2020

CINEVISTA

Regd. Office: Plot No. 1, L.B.S. Marg, Gandhinagar, Kanjurmarg (W),
 Mumbai - 400078

NOTICE
 With reference to Circular SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/106 dated June 24, 2020 on Extension of time for Submission of Financial Results for the Year ended on March 31, 2020, the Board Meeting for Declaration of Standalone & Consolidated Audited Financial Results for the year ended March 31, 2020 shall be rescheduled on Friday, 31st July, 2020.
 This intimation will also be made available on the website of the Company www.cinevistas.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
 By order of the Board
 For Cinevista Limited
 Sd/-
 Kiplma M. Goradia
 Company Secretary

Place: Mumbai
 Date: 26th June, 2020

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Equity Share certificates of Timken India Limited having registered office at 39-42, Electric City, Phase II, Hosur Road, Bangalore, Karnataka 560100 have been lost/misplaced.

Folio No.	Certificate No.	Distinctive From	Nos. To	No. of Shares	Name of Share Holder(s)
SN02504	4304	34429201-34429300			



इंधन दरवादीचा नेरूळ तालुका काँग्रेसकडून निषेध

नवी मुंबई, (प्रतिनिधी) दि. २६: केंद्र सरकारकडून मागील आठ दिवसांपासून सतत डिझेल व पेट्रोल दरवादीचा नेरूळ तालुका काँग्रेसकडून निदर्शन करून निषेध करण्यात आला.

पेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून दरवाढ होत आहे. कोरोना काळात सर्वसामान्य लोक जगण्यासाठी संघर्ष करत असताना केंद्रातील मोदी सरकारने लोकांच्या परिस्थितीचा विचार न करता त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा कार्यक्रम सुरू केला असल्याचे सांगत नेरूळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दरवादीच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेध आंदोलनात आयोजन केले होते. या निषेध कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून सुरुवातीला केंद्र सरकारच्या विरोधात खूप वेळ घोषणाबाजी व निदर्शन करण्यात आली.

पूर्वी लोक पेट्रोल महाग असल्याने डिझेलची गाडी घेत होते. परंतु सध्याच्या काळात सातत्याने होत असलेली इंधनाची दरवाढ पाहता इंधनावरील गाड्या बालगाडीत टाकून नेण्याची वेळ आली आहे. काँग्रेस पक्ष केंद्रात सतत असताना डॉलर महागल्यावर इंधन दरवाढ केली असताना भाजपाने आंदोलने व टीका केली होती.

आज तेच भाजप नेते, पदाधिकाऱ्यां कोठे बसले आहेत? कोरोना काळात लोक हतबल झाले असताना केंद्राकडून सतत होत असलेली इंधनवाढ पर्यायाने महागाईला घातले जाणारे खतपाणी सर्वसामान्यांच्या जिविताशी खेळण्याचा प्रकार असून काँग्रेस पक्ष याचा निषेध करत असल्याचे नेरूळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी यावेळी सांगितले.

या निदर्शनात नेरूळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे पदाधिकाऱ्या संतोष सुतार, नवी मुंबई जिन्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भडकेकर, कल्पेश थोरावडे, विजय कुरकुटे, संतोष पाटील, शेवंता मोरे, प्रह्लाद गायकवाड, सुधीर पांचाळ, प्रकाश देसाई, उत्तम पिसाळ, तानाजी जाधव, रामचंद्र माने, राहुल कापडाने, संगम इंगळे, वासंती पुजारी, नीलम अडविलकर आदी सहभागी झाले होते.

कल्याण, दि. २६: लॉकडाऊन मुळे त्रस्त असलेले नागरिक आता आलेल्या भ्रमसात वीजबिलांमुळे त्रस्त झाले आहेत. नागरिकांचा हा त्रास लक्षात घेऊन कल्याणमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर धडक देत आंदोलन करण्यात आले. दिल्ली मध्ये ज्याप्रमाणे २०० युनिट पर्यंत जनतेला वीजबिल माफ केले आहे त्याप्रमाणे दिल्ली पॅटर्न याठिकाणी राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कोरोना महामारीच्या काळात गेली तीन महिने लॉकडाऊन काळात अनेक नागरीकांचे रोजगार गेलेले आहेत. केंद्र व राज्य सरकारने कुठल्याही प्रकारे योग्य नियोजन केलेले नाही. त्यातच महावितरणने वाढीव लाईट बील पाठून जनतेचे आर्थिकी कोंडी केलेली आहे. यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने ३ जून रोजी प्रथम राज्यव्यापी आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्री, उज्ज्वल, विद्युत महामंडळ यांनी लेखी निवेदन देत ज्याप्रमाणे दिल्लीतील आप सरकारने २०० युनिट पर्यंत जनतेला वीजबिल माफ केलेले आहे त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला मार्च, एप्रिल, मे व जून पर्यंतचे २०० युनिट प्रमाणे वीजबिल माफ करण्याची मागणी केली होती.

वीज बिलासाठी दिल्ली पॅटर्न राबविण्याची आपची मागणी वाढत्या वीज बिलाबाबत दिल्ली महावितरण कार्यालयावर धडक

परंतु अस न करता याउलट महावितरण प्रशासनाचे वाढीव वीजबिल पाठून नागरीकांची

आर्थिक कोंडी केली आहे. शिवाय मे महिन्यापासून विद्युत महामंडळाने वीजदर वाढवलेला आहे. त्याला त्वरीत स्थगिती घ्यावी यासाठी आज आम आदमी पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. सदर वीजदर वाढीचा निर्णय मागे घेतला नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू करू असा इशारा कल्याण लोकसभे अध्यक्ष अ.धनजय जोगदंड यांनी दिला आहे.

अॅडव्हो मल्टी प्रोडक्ट्स लिमिटेड
अॅडव्हो हाऊस, ५वा मजला, ६ के दुभाष मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९.
ई-मेल: cs.adormultiproducts@gmail.com, www.adormultiproducts.com
सीआयएस:एल२११०एमएच११००एलसी३१०२५३

बोर्ड मिटींगची सूचना
सिन्धुट्रीट अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्समेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहावाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपल्या निमाही व वार्षिकीसाठी कंपनीचे एकमेव व एकत्रित लेखापरिचित वित्तीय निष्कर्ष विचारता येणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, २९ जून, २०२० रोजी दु.१२.००वा. अॅडव्हो हाऊस, ५वा मजला, ६ के दुभाष मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ येथे कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कं पनीच्या
www.adormultiproducts.com
वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या
www.bseindia.com वेबसाईटवर
सुध्दा उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये
अॅडव्हो मल्टी प्रोडक्ट्स लिमिटेड
सही/-
पिकी शर्मा
दिनांक: २३.०६.२०२० कंपनी सचिव
ठिकाण: मुंबई व सक्षम अधिकारी

PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that Late Miss Charmeen Chunnial Oza, member of the Prachi Enclave Co-operative Housing Society Ltd. and owner of Flat No. 501, Fifth Floor of Prachi Enclave, 150 feet Road, Opp. Maxus Mall, Bhandrayan (West), Dist. Thane - 401101, died intestate on 20/08/19 by nominating her husband Mr. Suresh Vrajlal. Mr. Suresh Vrajlal, the husband of the deceased is claiming transfer of the shares and interest in the capital property of the society being the nominee and alone survived next kin and legal heir of the deceased. The claims and objections is hereby invited from the other legal heirs and successors of the deceased member if any for the transfer of the shares and interests in the capital property of the society belonging to the deceased member, claimants may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notices falling which the society will be free to deal with as per the manner as provided under the bye laws of the society and thereafter no claim or objections will be considered.

Sd/-
K. R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7,
Shantinagar, Mira Road, Dist. Thane-401107

POONA DAL AND INDUSTRIES LIMITED
Regd. Off.: E-2, Kurkumbh MIDC, Kurkumbh, Tal. Daund, Dist. Pune
413802 Maharashtra India. Tel: +91-21-235901 | Fax: +91-21-235902
E-Mail Id: pdol@pdmgroup.com | CIN: L16131PN1993PLC070263

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligation and Disclosures Requirement) Regulation, 2015 that a meeting of the Board of Directors scheduled to be held on Monday the 29th day of June, 2020 to inter-alia consider and take on record the Audited Financial Results for the year ended 31st March 2020 at the corporate office of the company at 71/A, Industrial Estate, Hadapsar, Pune-411013 will be postponed till further date due to the challenges being faced during COVID-19 pandemic and continuous lockdown. Kindly note that the date of the Board meeting shall be intimated to the Stock Exchange in due course.

Further, in terms of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and the Company's Code of Prevention of Insider Trading, the Trading Window of the Company shall remain closed till 48 hours after the announcement of financial results for the quarter ended June 30, 2020.

Sd/-
PRADIP P. PAKHAK
(CHAIRMAN & MANAGING DIRECTOR)
(DIN: 00053321)

Place: Pune
Date: 26.06.2020

ICICI Bank
आय सी आय सी आय बँक लिमिटेड.
रजिस्टर्ड ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोड, बडोदरा, गुजरात - ३९० ००९.
कॉर्पोरेट ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई - ४०० ०५९.
आय सी आय सी आय बँक लि., काळबादेवी रोड शाखा च्या वतीने (SOL ID: 6979)

प्रिय ग्राहक,
आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी पासून शाखेचे अधिक प्रकृत आणि सोपिस्कर जागेत स्थलांतर/विलीनीकरण करण्यात येत आहे.

शाखेचे नाव: आय सी आय सी आय बँक लि., चांदिवली शाखा (SOL ID: 1022)
शाखेचा पत्ता: आय सी आय सी आय बँक लि., सी-विंग, अटल इस्टेट, चांदिवली स्टुडिओ जवळ, चांदिवली फार्म रोड, नहाडा कॉलनी समोर, चांदिवली, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०७२.

नवीन स्थानावर शाखेच्या लॉकर्सची व्यवस्था केली जात आहे. दि. ३१ ऑगस्ट २०२० पासून आपण आपल्या लॉकरमध्ये व्यवहार करण्यास सक्षम असा.

आपल्या खाते क्रमांकांमध्ये किंवा आपल्याला दिलेल्या सुरक्षा आयटममध्ये काहीही बदल होणार नाही.

आम्ही तुम्हाला सदैव सर्वोत्तम सेवा देण्याचे आश्वासन देत आहोत.

आपला शुभचिंतक
शाखा व्यवस्थापक,
चांदिवली लोकमिलन शाखा

ICICI Bank
आय सी आय सी आय बँक लिमिटेड.
रजिस्टर्ड ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोड, बडोदरा, गुजरात - ३९० ००९.
कॉर्पोरेट ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई - ४०० ०५९.
आय सी आय सी आय बँक लि., गारोडिया नगर, घाटकोपर पूर्व शाखा च्या वतीने (SOL ID: 6981)

प्रिय ग्राहक,
आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी पासून शाखेचे अधिक प्रकृत आणि सोपिस्कर जागेत स्थलांतर/विलीनीकरण करण्यात येत आहे.

शाखेचे नाव: आय सी आय सी आय बँक लि., घाटकोपर पूर्व (SOL ID: 0026)
शाखेचा पत्ता: आय सी आय सी आय बँक लि., कैलाश कॉम्प्लेक्स, फायरल फोर्ट ३५५, वल्लभ बाग लेन, ओडीएन विनेमा च्या समोर, घाटकोपर पूर्व - ४०० ०७७.

नवीन स्थानावर शाखेच्या लॉकर्सची व्यवस्था केली जात आहे. दि. ३१ ऑगस्ट २०२० पासून आपण आपल्या लॉकरमध्ये व्यवहार करण्यास सक्षम असा.

आपल्या खाते क्रमांकांमध्ये किंवा आपल्याला दिलेल्या सुरक्षा आयटममध्ये काहीही बदल होणार नाही.

आम्ही तुम्हाला सदैव सर्वोत्तम सेवा देण्याचे आश्वासन देत आहोत.

आपला शुभचिंतक
शाखा व्यवस्थापक,
गारोडिया नगर, घाटकोपर पूर्व शाखा

PUBLIC NOTICE
TAKE NOTICE that My client MRS. MALIK JABIR MERCHANT has lost/misplaced or untraceable the original Agreement for Sale with the previous Vendor AMINABAI NOORALI BHARWANI in respect of Flat No. 75, First Floor, A-Wing, Holy View Co-operative Housing Society Limited, 52/76, J. B. Shah Marg, Khadak, Opp. Khoja Jamat Khana, Mumbai: 400 009.

Any person having any claim or right in respect of the said property or its previous Vendor by way of inheritance, legacy, legal heir ship, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, possession of original title deeds or encumbrance whatsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within fifteen (15) days from the date of publication of this notice of his/her/their claim, if any, with all supporting documents falling which the claim of such person/s against the previous Vendors will be deemed as redundant and the claims, if any, of such person/s shall be treated as waived and not binding on my client.

THE SCHEDULE OF THE PROPERTY:
ALL THAT piece and parcel of residential premises being Flat No. 75, First Floor, A-Wing, Holy View Co-operative Housing Society Limited, 52/76, J. B. Shah Marg, Khadak, Opp. Khoja Jamat Khana, Mumbai: 400 009 holding five shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 411 to 415 vide Share Certificate No. 083 Member's Register No. 129.

ADV. A. K. BARKAT
Shop No. 2, Ahmednagar, Near Dongri Char Null, Mumbai - 400 009. (Mobile - 9869178685)

Place: Mumbai
Date: 27/06/2020

SUCHITRA FINANCE & TRADING CO. LTD.
CIN: L65910MH1981PLC234305
Regd. Off.: B/306-309, Dynasty Business Park, Opp. Sangam Cinema, Andheri (E), Mumbai-400 059
Tel No.: 022-61115222, Fax No.: 022-28227865, Email Id: suchitra@sangamgroup.com, www.sftc.co.in

Extract of Statement of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2020

Sr. No.	PARTICULARS	3 months ended 31/03/2020	Preceding 3 months ended 31/12/2019	Corresponding 3 Months ended 31/03/2019 in the previous year	Year ended 31/03/2020	Previous Year ended 31/03/2019
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations	523.18	532.37	1,598.47	2,159.81	3,306.05
2	Net Profit (before Tax, Exceptional and Extraordinary Items)	319.04	317.44	1,970.08	1,222.73	1,333.05
3	Net Profit before tax (after Exceptional and Extraordinary Items)	319.04	317.44	1,970.08	1,222.73	1,333.05
4	Net Profit after tax (after Exceptional and Extraordinary Items)	235.29	255.40	1,570.36	906.22	933.34
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	235.29	255.40	1,570.36	935.03	900.64
6	Equity Share Capital	932.25	932.25	932.25	932.25	932.25
7	Earnings Per Share (Before and after extraordinary item) (of Rs. 10/- each)	2.52*	2.74*	16.84*	9.72*	10.01
	1. Basic (In Rs.)	2.52*	2.74*	16.84*	9.72*	10.01
	2. Diluted (In Rs.)	2.52*	2.74*	16.84*	9.72*	10.01

*not Annualised

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Audited Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and also on the website of the Company at www.sftc.co.in.

For and on Behalf of Board of Director
Suchitra Finance & Trading Co. Ltd.
Sd/-
Vinod Kumar Saha
Director
DIN: 00403740

Place: Mumbai
Date: 25/ June, 2020

PUBLIC NOTICE
Mrs. Kanta Nandlal Sindhara & Mr. Khallesh Nandlal Sindhara, joint members of the Highway Park E-5 Building Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivall East, Mumbai - 400101, and holding Flat No.D-614, in the building of the society, died on 17/02/1996 and 10/01/2020 respectively. Mrs. Beena Khallesh Sindhara has made an application for transfer of the shares of the deceased member to her name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objectors. If no claims/objectors are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objectors, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of Highway Park E-5 Building CHS Ltd.,
Sd/
Date : 27.06.2020
Place : Mumbai
Hon. Secretary

अॅस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड
कॉर्पोरेट आयटिमेंटि नंबर (सीआयएस): L99999MH1994PLC076236
नॉन्प्रीनू क्लामांन: गोदरेज नगर, ३ वा मजला, गिरगावनागर, इस्टर्न एक्सप्रेस रोड, किराडी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९, महाराष्ट्र. फोन: +९१ २२ २५६ ८०९०
वेबसाईट: www.astecsl.com ई-मेल: astecinvestors@godrejastec.com

२६ व्या (सर्वसाधारण) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अॅस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांची २६ वी (सर्वसाधारण) वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २२ जून, २०२० रोजी दु. ४.०० वाजता (मा. प्र. वे.) भागधारकांच्या वेळापत्रकात नमूद ठिकाणावर होईल. या सभेची सूचना देण्यात येत आहे. या सभेची सूचना देण्यात येत आहे. या सभेची सूचना देण्यात येत आहे.

कॉर्पोरेट आयटिमेंटि नंबर (सीआयएस): L99999MH1994PLC076236
नॉन्प्रीनू क्लामांन: गोदरेज नगर, ३ वा मजला, गिरगावनागर, इस्टर्न एक्सप्रेस रोड, किराडी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९, महाराष्ट्र. फोन: +९१ २२ २५६ ८०९०
वेबसाईट: www.astecsl.com ई-मेल: astecinvestors@godrejastec.com

२६ व्या (सर्वसाधारण) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अॅस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांची २६ वी (सर्वसाधारण) वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २२ जून, २०२० रोजी दु. ४.०० वाजता (मा. प्र. वे.) भागधारकांच्या वेळापत्रकात नमूद ठिकाणावर होईल. या सभेची सूचना देण्यात येत आहे. या सभेची सूचना देण्यात येत आहे. या सभेची सूचना देण्यात येत आहे.

SAHARA MUTUAL FUND
Sahara Asset Management Company Private Limited
CIN No.: U65991MH1999PTC115207
Investment Manager for Sahara Mutual Fund. SEBI Regn No: MF/300/96/0
Corporate Office: 97-98, 9th Floor, Atlanta, Nariman Point, Mumbai-400 021 | Tel: 022 22047196
Email: saharamutual@saharamutual.com Website: www.saharamutual.com

NOTICE
Mr. Khozesh Jabalpurwala, Fund Manager (Equity), Mr. Manish Jaitley, Fund Manager (Debt) and Mr. Rahul Jadhav, Dealer (Equity/Debt) stand ceased to be key personnel for schemes of Sahara Mutual Fund w.e.f. April 9, 2020. This notice cum addendum forms an integral part of the SID / SAI / KIM / Scheme Related Documents of Sahara Mutual Fund as may be applicable and as amended from time to time. All other terms and conditions of the SID / SAI / KIM remain unchanged.

On behalf of the Board
For Sahara Asset Management Company Private Limited

Place : Mumbai
Date : 26th June, 2020

Sd/-
Compliance Officer

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

CINEVISTA Limited
Regd. Office: Plot No. 1, L.B.S. Marg, Gandhinagar, Kanjurmarg (W), Mumbai - 400078

NOTICE
With reference to Circular SEBI/HO/CFD/CMDL/CIR/2020/106 dated June 24, 2020 on Extension of time for Submission of Financial Results for the Year ended on March 31, 2020, the Board Meeting for Declaration of Standalone & Consolidated Audited Financial Results for the year ended March 31, 2020 shall be rescheduled on Friday, 31st July, 2020.

This intimation will also be made available on the website of the Company www.cinevista.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

By order of the Board
For Cinevista Limited
Sd/-
Kilpa M. Goradia
Company Secretary

Place: Mumbai
Date: 26th June, 2020

ICICI Bank
आय सी आय सी आय बँक लिमिटेड.
रजिस्टर्ड ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोड, बडोदरा, गुजरात - ३९० ००९.
कॉर्पोरेट ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई - ४०० ०५९.
आय सी आय सी आय बँक लि., काळबादेवी रोड शाखा च्या वतीने (SOL ID: 6982)

प्रिय ग्राहक,
आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की दि. २७ जून २०२० रोजी पासून शाखेचे अधिक प्रकृत आणि सोपिस्कर जागेत स्थलांतर/विलीनीकरण करण्यात येत आहे.

शाखेचे नाव: आय सी आय सी आय बँक लि., काळबादेवी रोड (SOL ID: 6426)
शाखेचा पत्ता: आय सी आय सी आय बँक लि., ९३/९०, पी. एच. पुरोहित मार्ग, आदर्श हॉटेल बिल्डिंग, काळबादेवी रोड, मुंबई - ४०० ००२.

आपल्या खाते क्रमांकांमध्ये किंवा आपल्याला दिलेल्या सुरक्षा आयटममध्ये काहीही बदल होणार नाही.

आम्ही तुम्हाला सदैव सर्वोत्तम सेवा देण्याचे आश्वासन देत आहोत.

आपला शुभचिंतक
शाखा व्यवस्थापक,
काळबादेवी रोड शाखा

अॅस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड
कॉर्पोरेट आयटिमेंटि नंबर (सीआयएस): L99999MH1994PLC076236
नॉन्प्रीनू क्लामांन: गोदरेज नगर, ३ वा मजला, गिरगावनागर, इस्टर्न एक्सप्रेस रोड, किराडी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९, महाराष्ट्र. फोन: +९१ २२ २५६ ८०९०
वेबसाईट: www.astecsl.com ई-मेल: astecinvestors@godrejastec.com

२६ व्या (सर्वसाधारण) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अॅस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांची २६ वी (सर्वसाधारण) वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २२ जून, २०२० रोजी दु. ४.०० वाजता (मा. प्र. वे.) भागधारकांच्या वेळापत्रकात नमूद ठिकाणावर होईल. या सभेची सूचना देण्यात येत आहे. या सभेची सूचना देण्यात येत आहे. या सभेची सूचना देण्यात येत आहे.

ICICI Bank
आय सी आय सी आय बँक लिमिटेड.
रजिस्टर्ड ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोड, बडोदरा, गुजरात - ३९० ००९.
कॉर्पोरेट ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई - ४०० ०५९.
आय सी आय सी आय बँक लि., गारोडिया नगर, घाटकोपर पूर्व शाखा च्या वतीने (SOL ID: 6981)

प्रिय ग्राहक,
आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी पासून शाखेचे अधिक प्रकृत आणि सोपिस्कर जागेत स्थलांतर/विलीनीकरण करण्यात येत आहे.

शाखेचे नाव: आय सी आय सी आय बँक लि., घाटकोपर पूर्व (SOL ID: 0026)
शाखेचा पत्ता: आय सी आय सी आय बँक लि., कैलाश कॉम्प्लेक्स, फायरल फोर्ट ३५५, वल्लभ बाग लेन, ओडीएन विनेमा च्या समोर, घाटकोपर पूर्व - ४०० ०७७.

नवीन स्थानावर शाखेच्या लॉकर्सची व्यवस्था केली जात आहे. दि. ३१ ऑगस्ट २०२० पासून आपण आपल्या लॉकरमध्ये व्यवहार करण्यास सक्षम असा.

आपल्या खाते क्रमांकांमध्ये किंवा आपल्याला दिलेल्या सुरक्षा आयटममध्ये काहीही बदल होणार नाही.

आम्ही तुम्हाला सदैव सर्वोत्तम सेवा देण्याचे आश्वासन देत आहोत.

आपला शुभचिंतक
शाखा व्यवस्थापक,
गारोडिया नगर, घाटकोपर पूर्व शाखा

TEMPO GLOBAL INDUSTRIES LIMITED
(Formerly known as - Saketh Exim Limited) CIN : L29253MH2010PLC204331
Registered Office: Plot No, PAP-D-146-147, Turbhe MIDC, TTC Industrial Area, Opp. Balmer Lawrie Van Leer Co, Turbhe Navi Mumbai - 400 705,
Corporate Office: Plot No, PAP-D-146-147, Turbhe MIDC, TTC Industrial Area Opp. Balmer Lawrie Van Leer Co, Turbhe Navi Mumbai - 400 705 | Tel: 22 27620641 | Website: www.sakethexim.com | Email: info@sakethexim.com

Extract of the Audited Statement of Standalone and Consolidated Audited Financial Results for the Half Year & Year Ended 31st March, 2020
(Amount in ₹ Lacs)

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Half Year ended March 31, 2020	Half Year ended September 30, 2019	Year Ended March 31, 2020	Year Ended March 31, 2019
1	Total Revenue	4526.02	3362.60	3661.27	7888.62
2	Profit before Exceptional and Extraordinary Items and tax	253.28	82.18	144.84	335.46
3	Exceptional Items	0.00	0.00	0.00	0.00
4	Profit before tax (after Exceptional and Extraordinary Items)	253.28	82.18	144.84	335.46
5	Profit after tax (after Exceptional and Extraordinary Items)	189.23	55.81	103.22	207.12
6	Equity share capital	502.30	502.30	502.30	502.30
8	Earnings Per Equity Share	3.77	1.11	2.05	4.88
	Basic	3.77	1.11	2.05	4.88
	Diluted	3.77	1.11	1.93	4.88

Note: The above is an extract of the Audited Standalone Financial Result for Half Year Ended and Year Ended 31.03.2020 and Consolidated Financial Result for the Year Ended 31.03.2020 filed with NSE under Regulation 33(a) of the SEBI (Listing Obligation and Disclosures Requirements) Regulation, 2015. The full formats of the Half Year Ended & Full Year Ended Financial Result and Consolidated Financial Result for the Year Ended 31.03.2020 is available on the website of NSE Limited and website of the Company i.e. www.sakethexim.com.

For Tempo Global Industries Limited
Sd/-
Mr. Sanjay Patel
Managing Director
DIN: 01958033

Place : Navi Mumbai
Date : 26th June, 2020